



# BSE Limited Corporate Relations Department

Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

**Scrip Code: 543248** 

## National Stock Exchange of India Limited Listing Department

Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai- 400 051

**SYMBOL**: RBA

Sub.: Intimation of Newspaper Publication of Information regarding 9<sup>th</sup> Annual General Meeting through Video Conferencing/ Other Audio Visual Means of Restaurant Brands Asia Limited ('the Company')

- Ref.: 1. Regulation 30 [read with Schedule III-A] of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations');
  - General Circular no. 02/2022 dated May 5, 2022 read with General Circular nos. 21/2021 dated December 14, 2021, 02/2021 dated January 13, 2021, 20/2020 dated May 5, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 14/2020 dated April 8, 2020 ('MCA Circulars'); and
  - 3. Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated May 13, 2022 read with circular nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular')

Dear Sir/ Ma'am,

In reference to our earlier letter dated August 12, 2022 and pursuant to the SEBI Listing Regulations, aforesaid MCA Circulars & SEBI Circulars, please find enclosed herewith the Newspaper Publication of information regarding 9<sup>th</sup> Annual General Meeting\* scheduled to be held on <u>Wednesday</u>, <u>September 14, 2022</u> at <u>04:00 p.m.</u> (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means as an <u>Annexure A</u>, published in the following newspapers today i.e. August 18, 2022:

News	papers
Financial Express	Loksatta
[English - All Editions]	[Marathi - Mumbai Edition]

<sup>\*</sup>The Notice of 9<sup>th</sup> AGM and Annual Report 2021-22 will be sent to the shareholders whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participants.

We request you to take the above information on record.

Thanking You,

**For Restaurant Brands Asia Limited** 

(Formerly Known as Burger King India Limited)

Madhulika Rawat Company Secretary and Compliance Officer Membership No.: F8765

## restaurant brands asia limited

(Formerly known as Burger King India Limited)

**FINANCIAL EXPRESS** 

Annexure A

issued fresh shares.

# COMPANIES

# Shiprocket newest unicorn with \$1.2-billion valuation

**TUSHAR GOENKA** Bengaluru, August 17

**ZOMATO-BACKED LOGIS-TICS** provider Shiprocket has turned a unicorn after raising ₹259 crore in a funding round which valued the company at over \$1.2 billion, regulatory filings sourced via Tofler showed.

59,793 compulsory convertible preference shares at a premium, in an extended Series E round. Existing investors like Temasek, Bertelsmann Nederland, Moore, Huddle Collective,

after Zomato led Shiprocket's \$185 million fundraise which valued the logistics solution provider at about \$930 million in December.

PayPal and Lightrock were

entered the unicorn club, which

has over 100 firms. The fresh

capital infusion comes shortly

The company has now

raised \$100 million in its Series A round which valued the blockchain-focused company at over \$1.5 billion, according to Tracxn data.

Registered Office: 3rd Floor, Buhari Towers, No.4, Moores Road, Off Greams Road, Chennai - 600006. Tel: 91-44-43787777.

## NOTICE TO SHAREHOLDERS

Pursuant to the General Circular No. 2/2022 dated 5th May 2022 issued by the Ministry of Corporate Affairs read with the other Companies Act, 2013 (the Act) and the aforesaid Circulars. As mandated in the aforesaid Circulars read with SEBI's Circular dated 13th May 2022 on the subject, the Annual Report for the year 2021-22 together with the Notice of the AGM will be sent only by electronic means to the shareholders who have registered their receiving the Physical copy. These will also be made available in the websites of the Company and the Stock Exchanges viz.,

For the attention of Members who are holding shares in

- information by submission of Form ISR-1 which is available in the website of the Company under the following link https://www.dragarwal.com/for-investors/ to the RTA by sending an e-mail with the scanned copy of the Form and other required documents to anusha@integratedindia.in.
- Tel-044-28140801-03

ensure that the option to receive the Annual Reports and other communications by e-mail has been duly exercised in respect of Detailed instructions for casting of votes through remote e-voting

Place : Chennai

Meenakshi Jayaraman Company Secretary

Shiprocket has issued

Just before Shiprocket, 5ire

# ♦ Dr. Agarwals Dr. Agarwal's Eye Hospital Ltd.

CIN No.LB5110TN1994PLC027366

Email: investor@dragarwal.com, Website:www.dragarwal.com

relevant circulars referred with to therein, it is hereby informed that the 28th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, the 14th September 2022 at 11.00 am (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the e-mail ids with the Company or the Depository Participants as the case may be, unless a specific request has been made in writing for www.dragarwal.com/for-investors/ and www.bseindia.com.

physical form / who have not registered their e-mail ids and other particulars with the Company

prior to the meeting and also for participating/ speaking / voting at

the meeting will be made available in the Notice of the AGM. For any further clarifications Members may contact the RTA as specified

Date : 17.08.2022

Members may request for registration/ change of the Email, KYC

- Alternatively, the aforesaid Form may be sent by post / courier to the RTA viz., Integrated Registry Management Services Private Limited. 2nd floor, Kences Towers, No.1, Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai - 600 017.
- Persons holding shares in demat mode may approach their Depository Participant (DP) for the above purpose. Kindly

For Dr. Agarwal's Eye Hospital Limited

## RESTAURANT BRANDS ASIA LIMITED (Formerly known as Burger King India Limited)

CIN: L55204MH2013FLC249986 Registered Office: Unit Nos. 1003 To 1007, 103 Floor, Mittal Commercia Asan Pada Road, Chimatpada, Marol, Andheri (East), Mumbai - 400 059 Website: www.burgerking.in | Tel. No.: +91 22 7193 3000

INFORMATION REGARDING 9™ ANNUAL GENERAL MEETING

E-mail: investor@burgerking.in

Annual General Meeting through Video Conferencing / Other Audio Visua The Ninth (9") Annual General Meeting ('AGM') of the Members of Restaurant

Brands Asia Limited (the 'Company') will be held on Wednesday, September 14, 2022 at 04:00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') or Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice of AGM which is being circulated for convening the AGM. The AGM will be convened through VC or OAVM in accordance with the

Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with the General Circular nos. 02/2022 dated May 5, 2022, 21/2021 dated December 14, 2021, 02/2021 dated January 13, 2021, 20/2020 dated May 5, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 14/2020 dated April 8, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars').

The Notice of the AGM along with the Explanatory Statement under Section 102 of the Companies Act, 2013 and Annual Report 2021-22 will be sent to the Members of the Company through electronic means whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA")/ Depository Participants ('DPs').

# Dissemination on the Website:

An electronic copy of the Annual Report 2021-22 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the AGM will be available on the website of the Company at www.burgerking.in, websites of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Link Intime India Private Limited ('LIIPL') at https://instavote.linkintime.co.in.

Manner of registration of e-mail address:

Members who have not registered their e-mail address with the Company are requested to follow the below process to register their e-mail address:

Demat Shareholders

The shareholders are requested to register their e-mail address, in respect of demat holdings with the respective DP by following the procedure prescribed

Physical Shareholders

by the DP. Write an e-mail with request letter mentioning name, folio number, scan copy of self-attested PAN,

cancelled cheque leaf bearing name of the Member

and copy of physical share certificate to LIIPL at

Web-portal Temporary

Registration (Demat and Physical

Click on link: https://linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html to register your e-mail address. The Members may also visit the website of the Company i.e.

Shareholders) www.burgerking.in for instruction w.r.t. registration of e-mail address.

rnt.helpdesk@linkintime.co.in.

Manner of Casting Votes:

Company/RTA/DP

The Company is pleased to offer the e-Voting facility before the AGM through remote e-Voting and during the AGM to its shareholders in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed LIIPL for facilitating voting through electronic means.

In case e-mail ID is registered with the Detailed procedure w.r.t. e-Voting will

In case holding shares in physical

also will be available in the Notice of Detailed procedure w.r.t. e-Voting will

be sent to the registered e-mail ID and

form or e-mail ID is not registered with the Company/RTA/DP

be available in the Notice of AGM. A person, whose name is recorded in the register of members of the Company, as

on the cut-off date i.e. Wednesday, September 7, 2022, only shall be entitled to avail the facility of e-Voting, either through remote e-Voting or voting at the AGM.

For Restaurant Brands Asia Limited

(Formerly known as Burger King India Limited)

Madhulika Rawat

Place: Mumbai Date: August 17, 2022 Company Secretary and Compliance Officer

ReNew Power

secures \$1-bn

**FE BUREAU** 

New Delhi, August 17

**RENEW POWER ON** Wednes-

day said it has tied up a \$1-bil-

lion loan with a consortium of

12 international lenders led by

Rabobank. The loan has been

tied up through a special pur-

pose vehicle (SPV) and will be

deployed for its hybrid round-

the-clock battery-enabled pro-

the largest external commercial borrowing (ECB) for pro-

ject finance in the country's

renewable sector, for any sin-

gle project. The interest rate,

after hedging, is expected to

be lower than the company's

current average cost of debt

purchase agreement with the

Solar Energy Corporation of

India for this project, which will

see the setting up of wind and

solar farms across Karnataka,

chairman and CEO of ReNew

Power, said in the statement,

 $\hbox{``This loan--- the single--largest'}\\$ 

project finance in India's

renewable sector — highlights

the interest of global lenders

in ReNew as it helps spearhead

India's historic clean energy

shift and shows its continued

ability to access financing at

much lower rates than several

years ago, despite the current

volatility in the currency mar-

kets and a rising interest rate

the financial community's

faith in our growth plans,

innovation, project execution

abilities, and sound monetary

power day and night and com-

pete against the baseload of

The RTC project will supply

He added, "This also shows

environment."

management."

Sumant Sinha, founder,

Rajasthan and Maharashtra.

ReNew has signed a power

on its balance sheet.

ReNew Power said this is

ject, the company said.

ECB loan via SPV

This loan — the

finance in India's

interest of global

highlights the

energy shift...

**RENEW POWER** 

such as coal.

single-largest project

renewable sector —

lenders in ReNew as

India's historic clean

fossil-fuel energy providers

global general trading and

investment firm, partnered

with ReNew for this RTC pro-

ject and picked up a 49%

stake. The project will provide

power to SECI at the rate of

₹2.90 per unit to begin with,

which will increase 3% annu-

ally for 15 years and then sta-

bilise for the remaining 10

ReNew's refinancing last

month of its dollar-denomi-

nated bonds with domestic

borrowings, making it the first

Indian renewable company to

do so, it stated. ReNew Power

develops, builds, owns and

operates utility-scale wind and

solar energy projects as well as

hydro.ReNew has a portfolio of

12.8 GW of renewable energy

the fund in industry leading

startups and our goal is to con-

(Rs. In Thousands)

-21.41

-21.19

Sd/-

AD UIN NO-014/22-23

projects across the country.

This ECB loan follows

years of the 25-year PPA.

In April, Mitsui & Co, a

it helps spearhead

SUMANT SINHA, CEO,

# ■ TO STAY AT LEAST ANOTHER 10 YEARS

# ICE models still key part of Mahindra's portfolio: Jejurikar

**VARUN SINGH** 

London, August 17 WHILE QUITE BULLISH about electric vehicles, Mahindra & Mahindra (M&M) believes internal combustion engine (ICE) models will continue to be a significant part of its

product portfolio even five years from now. "By 2027, the ICE volumes for us will be higher than today, even with 20-30% EV penetration. Because that is going to be the growth of market overall and the growth in market share that we have," Rajesh Jejurikar, executive director, auto & farm sectors, M&M, said at a round-

table conference in London. "ICE will be a very important part of our portfolio even five years later. We don't need to do work on new platforms for ICE now. The ones that we have will cover us for 8-10 years. But we will do work on new products. That we will continue for a long time. ICE is at least another 10

years,"he added. The company inaugurated an EV design studio, Mahindra Advanced Design Europe (M.A.D.E), in Oxfordshire, UK, this Independence Day. It also unveiled five electric SUVs under two EV brands — XUV and BE — at the facility. Based on Mahindra's new INGLO EV platform, which uses components from Volkswagen Group's modular electric drive matrix (MEB) platform, the electric SUVs are XUV.e8, XUV.e9, BE.05, BE.07 and BE.09. Among them, the first to be launched will be XUV.e8 in December 2024.

Mahindra expects electric SUVs to constitute 20-30% of

**SALMAN SH** 

Bengaluru, August 17

**VENTURE DEBT FIRM** Stride

Ventures has announced the

close of its second Stride Ven-

tures India Fund II at \$200

million. The fund saw its first

close in August 2021. Similar

to the first, the second fund

witnessed participation from

leading banks, marquee family

offices, corporate treasuries,

sovereign funds, PE funds,

insurance firms, and HNIs.



and 200,000 units a year.

Earlierthis year in July, M&M

and UK's development finance

institution British International

Investment (BII) had executed a

binding agreement to invest up

to ₹1,925 crore each into a

wholly-owned subsidiary of the

maker of Thar and Scorpio SUVs

that will be newly incorporated

and focus on manufacturing

total capital infusion for it is

envisaged to be approximately

₹8,000 crore (\$1 billion)

between FY24 and FY27 for the

fully owned by the new com-

pany. The XUV.e brands, includ-

ing XUV400, will be owned by

the new company. The BE brand

will be fully owned by the new

company," Jejurikar said. The

XUV brand will be licensed to the

new company for use in electric

Founded in 2019 by Ish-

preet Singh Gandhi, Stride pro-

vides comprehensive solutions,

going beyond venture debt, to

cater to the distinctive chal-

lenges faced by high-growth

startups, backed by leading VCs.

diversified portfolio with

investments of over ₹1,600

crore in more than 70 compa-

nies across consumer, fintech,

agritech, B2B commerce,

healthtech, B2B SaaS, mobility

and energy solutions. According

नंशनल इन्श्योरेन्स

National Insurance

The firm currently has a

"The INGLO platform will be

planned product portfolio.

Valued at ₹70,070 crore, the

passenger EVs.

ICE will be a very important part of our portfolio even five years later. We don't need to do work on new platforms for ICE now. The ones we have will cover us for 8-10 years...

—RAJESH JEJURIKAR ED, AUTO & FARM SECTORS, M&M

its overall SUV portfolio by models. "For the next few years, 2027, contributing volumes of the manufacturing sub-con-15,000-17,000 units a month tracts will be done by Mahindra

> pany," he said. Jejurikar said the company showed its entire strategy to BII. "Theyknewthatwewere talking about these products. By then we had decided that we were going to have a different brand called BE. So, all of this was shared. The valuation was their confidence that with a strategy like this, five years from now, 20-30% of Mahindra's portfolio

SUVs,"he said. M&M will also export the electric SUVs to different coun-

not decided on the markets yet. Talking about the charging infrastructure, he said it will be a function of what governments, startups and multiple individual companies are work-

& Mahindra for the new com-

can easily get converted to EV

tries. However, the company has

ing to create.

—Travel for the story was sponsored by M&M



■ The second fund saw participation from leading banks, marquee family offices, corporate treasuries, sovereign funds, and others

■ Stride Ventures currently has a diversified portfolio with investments of over ₹1,600 crore in more than 70 companies

to the debt investor, the capital needs of the Indian startup founders have evolved significantly over the years. Stride Ventures, via its alternative financing structures, attempts to address this by collaborating closely with founders and fundamentally sound businesses supported by notable venture capitalists. Stride also has a joint-lending structure with leading banks in India.

"Stride Ventures has already

## committed a large portion of Ventures, said.

# NATIONAL INSURANCE COMPANY LIMITED

-53.03

-54.80

(A Govt. of India Undertaking) Registered & Head Office: 3, Middleton Street, Kolkata - 700071 CIN: U10200WB1906GOI001713 **IRDA Registration No: 58** 

# Trusted Since 1906 EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2022

[Regulation 52(8), read with Regulation 52(4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

**Particulars** Three months ended Year ended No. 31-Mar-22 30-Jun-21 31-Mar-22 30-Jun-22 Audited **Unaudited** Audited Unaudited -1,367,779 -8,756,483 -6,489,426 -16,204,458 Total Income from Operations -16,746,718 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or -3,025,819 -9,956,801 -6,097,904 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or -3,025,819 -9,956,801 -16,746,718 -6,097,904 Extraordinary items) -3,025,819 -9,956,801 -6,097,904 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or -16,747,142 Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)] -3,025,819 -9,956,801 -6,097,904 -16,747,142 for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital 93,750,000 93,750,000 56,750,000 93,750,000 71,423 Reserves (excluding Revaluation Reserve) 153,003 157,441 153,003 Securities Premium Account NIL NIL NIL NIL Net worth 24,859,609 27,510,144 23,866 27,510,144 Paid up Debt Capital / Outstanding Debt 8,950,000 8,950,000 8,950,000 8,950,000 Outstanding Redeemable Preference Shares NIL NIL NIL NIL 0.33 375.01 0.33 Debt Equity Ratio 0.36 13 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -1. Basic: -0.32 -1.75 -1.07 -2.94 -2.94 2. Diluted: -0.32 -1.75 -1.07 NIL NIL NIL NIL 14 Capital Redemption Reserve Debenture Redemption Reserve NIL NIL NIL NIL

17 Interest Service Coverage Ratio Notes:

a. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchange under Regulation 52 of SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the guarterly financial results are available on the website of the Company (https://nationalinsurance.nic.co.in) and on the website of National Stock Exchange (www.nseindia.com) & Bombay Stock Exchange (www.bseindia.com)

-15.24

-14.36

b. For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (LODR) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) and can be accessed on their websites. c. The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 17th August, 2022.

> **Suchita Gupta Chairman-cum-Managing Director** DIN: 08697650

-31.73

-30.86

For National Insurance Company Limited

financialexp.epap.in

Date: 17th August, 2022

Place: Kolkata

16 Debt Service Coverage Ratio

Blackstone eyes \$400 m from Sona Comstar stake sale

Blackstone

**BAIJU KALESH, JULIA** FIORETTI & ASHUTOSH JOSHI August 17

**BLACKSTONE IS SEEKING** to raise as much as ₹3,180 crore (\$400 million) through the sale of shares in Indian automotive component maker Sona Comstar, according to terms of the deal seen by *Bloomberg News*.

An affiliate of the US firm is offering the shares in Sona BLW Precision Forgings, as it is formally known, at ₹500 each, the terms show. That's a 7.2% discount to Wednesday's closing price. If there's enough investor demand, Blackstone could increase the deal size to ₹3,970 crore, according to the terms.

The Indian unit of Nomura Holdings is the sole placement agent of the deal. Books are set to close Thursday. The Blackstone-controlled entity held a 34.1% stake in Sona as of June, according to data compiled by Bloomberg.

Sona's IPO in June last year

raised about \$776 million for the company and its shareholders, in a deal that saw more than twice as many subscriptions as there were available shares. The IPO included a sale of new shares worth ₹300 while Blackstone divested a portion of its stake. **—BLOOMBERG** 

Stride Ventures closes \$200-m second fund for startups

tinue being a preferred lender while developing innovative alternate financing solutions for founders. Aligned to our mission of truly empowering the Indian startup ecosystem's ambitions, we have effectively enabled them to scale their businesses whilst parallelly giving industry best returns to our investors," Gandhi, founder & managing partner at Stride

# रोहिंग्या निविसितांच्या पुनर्वसनावरून विसंवाद

आर्थिक मागासवर्गीयांसाठीची घरे देण्याचे हरदीप पुरी यांचे वक्तव्य, मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाकडून इन्कार

पीटीआय, नवी दिल्ली

रोहिंग्या निर्वासितांचे पुनर्वसन करण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांमधील विसंवाद बुधवारी समोर आला. रोहिंग्या निर्वासितांचे पुनर्वसन नवी दिल्लीतील बक्करवाला येथील मागासवर्गीयांसाठी असलेल्या सदनिकांमध्ये करण्यात येणार असल्याने ट्वीट केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकासमंत्री हरदीप पुरी यांनी केले होते. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाने याचा इन्कार केला असून अशा प्रकारचे कोणतेही निर्देश देण्यात आले नसल्याचे

रोहिंग्या निर्वासित गेल्या दशकभरापासून मदनपूर खादर आणि कालिंदी कुंज भागांत राहत आहेत. २०१८ आणि २०२१ मध्ये त्यांची घरे



# हरदीप पुरी काय म्हणाले?

''देशात आश्रय घेणाऱ्यांचे मारत नेहमीच स्वागत करतो. एक ऐतिहासिक निर्णय घेत दिल्लीतील सर्व रोहिंग्या निर्वासितांना बक्करवाला येथील आर्थिक मागासवर्गीयांसाठी असलेल्या सदनिकांमध्ये हलवण्यात येईल. त्यांना मूलभूत सुविधा, यूएनएचसीआरचे ओळखपत्र आणि २४ तास दिल्ली पोलिसांचे सरेक्षण पुरवण्याते येईल," अशा प्रकारचे ट्वीट हरदीप पुरी यांनी केले.

दोनदा आगीत जळून खाक झाली, तेव्हापासून ते दिल्ली सरकारने दिलेल्या तंबूत राहात आहेत.

याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की. ''दिल्ली सरकारने रोहिंग्या निर्वासितांना नव्या ठिकाणी

हलवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र केंद्रीय गृह विभागाने रोहिंग्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात यावेत, असे निर्देश दिल्ली सरकारला दिले होते.''

केंद्र सरकार परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून अवैध निर्वासितांसंदर्भात संबंधित देशांबरोबर चर्चा करत आहे. त्यामुळे रोहिंग्या निर्वासितांना आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय बेकायदा परदेशी नागरिकांना कायद्यानुसार स्थानबद्ध केंद्रात (डिटेन्शन सेंटर) ठेवण्यात येते. मात्र दिल्ली सरकारने रोहिंग्या निर्वासितांना जिथे ठेवले, ते ठिकाण अद्याप स्थानबद्ध केंद्र म्हणून घोषित केलेले नाही. त्यांनी हे ठिकाण तात्काळ स्थानबद्ध केंद्र म्हणून घोषित करावे, असे निर्देश देण्यात

आल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले.

करोना नियमांचे पालन करण्याचे विमान कंपन्यांना आदेश

नवी दिल्ली : करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानतळ परिसरात आणि विमानांमध्ये करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय विमान वाहतुक कंपन्यांनी प्रवाशांना मुखपट्टीचा वापर अनिवार्य करण्याचे निर्देश द्यावे, असे डीजीसीएकडून सांगण्यात आले. देशात कोणत्याही वेळेला आणि

कोणत्याही ठिकाणी विमान कंपन्यांकडून कोविड -१९ संबंधी नियमांचे पालन होते किंवा नाही. याबाबत पाहणी करण्याचा इशारा 'डीजीसीए'ने दिला. प्रवासादरम्यान प्रत्येक जण मुखपट्टीचा वापर करतो, हे पाहण्याचे काम विमान कंपन्यांचे आहे. एखाद्या प्रवाशाने नियमांचे पालन केले नाही, तर त्याच्याविरोधात विमान कंपन्या कठोर कारवाई करू शकतात. असे 'डीजीसीए'ने म्हटले आहे.

देशात बुधवारी करोनाचे ९ हजार ६२ नवे रुग्ण आढळले. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख पाच हजार ५८ आहे.

# महिलांनी उत्तेजक पोशाख परिधान केल्यास लैंगिक छळाचा गुन्हा अवैध

केरळ न्यायालयाचे मतः महिला आयोगाकडून टीका

पीटीआय, कोची

''एखाद्या महिलेने उत्तेजक वस्त्र परिधान केलेले असेल, तर प्राथमिकदृष्ट्या तिचा लैंगिक छळ केल्याचा गुन्हा एखाद्याविरुद्ध दाखल करता येत नाही,'' असे मत केरळच्या कोझीकोड जिल्हा सत्र न्यायालयाने एका प्रकरणी व्यक्त केले. न्यायालयाच्या या मतावरून वाद निर्माण झाला असून, केरळच्या राज्य महिला आयोगाने त्यावर कडक टीका केली आहे.

प्रकरणात ७४ वर्षीय सामाजिक कार्यकर्ते व लेखक सिविक चंद्रन यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले होते. १२ ऑगस्टला कोझीकोड सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात नमुद केले होते, की आरोपी चंद्रन यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेसह तक्रारकर्त्या महिलेचे छायाचित्र

गेल्या आठवड्यात लैंगिक शोषण

'अतिशय चुकीचा संदेश'

केरळ महिला आयोग न्यायालयाच्या या मतावर चिंता व्यक्त करताना केरळ महिला आयोगाच्या अध्यक्ष पी.सतीदेवी यांनी न्यायालयाचे हे मत दुर्दैवी असल्याचे सांगितले. या प्रकरणी साक्षीदारांची साक्ष तसेच खटला चालवण्याआधीच न्यायालयाने अशी टिप्पणी करत तक्रारदार महिलेचे आरोप फेटाळले. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबाबत याद्वारे अतिशय चुकीचा संदेश जात आहे.

न्यायालयाला दिले. त्यात असे स्पष्ट दिसते, की या महिलेने स्वतःच ेउत्तेजक वस्त्रे परिधान केलेली आहेत. त्याचबरोबर न्यायालयाने नमूद केले, की एका ७४ वर्षीय अपंग व्यक्तीने या तक्रारकर्त्या महिलेस जबरदस्तीने आपल्या जवळ बसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. शारीरिक संपर्क, लैंगिक संबंधाची मागणी किंवा आग्रह आणि अश्लील शेरेबाजी केली तर भारतीय दंडविधानाच्या 'कलम ३५४ अ'नुसार (लैंगिक अत्याचाराबद्दल शिक्षेचे कलम) गुन्हा दाखल करता

न्यायालयाने नमूद केले, की आरोपीने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जासोबत तक्रारदार महिलेच्या छायाचित्रात या महिलेनेच उत्तेजक वस्त्र परिधान केले असल्याने या प्रकरणी आरोपीच्या

विरुद्ध 'कलम ३५४ अ'नुसार गुन्हा दाखल करता येणार नाही. न्यायालयाने आरोपीस जामीन मंजुर करताना, या प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर केला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले.

लैंगिक अत्याचाराच्या दोन प्रकरणांत चंद्रन यांच्याविरुद्ध आरोप आहेत. त्यातील दुसऱ्या प्रकरणात जामीन मंजूर करताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले. अनुसूचित जमातीच्या एका एप्रिलमध्ये एका प्रदर्शनादरम्यान कथित लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्या प्रकरणात एका तरुण लेखिकेने फेब्रुवारी २०२० मध्ये एका संमेलनात आरोपीविरुद्ध कथित लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. कोयीलांडी पोलिसांनी चंद्रनविरुद्ध गुन्हे दाखल केले

# नवी मुंबई महानगरपालिका

निविदा सूचना क्र.- नमुंमपा/आरोग्य/ 223 / 2022

कामाचे नांव :- नम्मपा सार्वजनिक रुग्णालय, वाशी, येथे यांत्रिकी पद्धतीने रुग्णालयीन साफसफाई व बहुउददेशीय (Patient care) सेवा प्रविणेबाबत. (गट क्रमांक-1).

अंदाजपत्रकीय रक्कम :- 6,09,81,644/- (वार्षीक)

कामाचा कालावधी :- 05 वर्षे

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/544/2022

आयटम निविदा क्र. नियत

या निविदेबाबतची विस्तृत माहिती नमुमपाचे संकेतस्थळ https://nmmc.etenders.in यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. इच्छ्क निविदाकारांनी याची नोंद घ्यावी. ऑनलाईन निविदा सादरकरण्याची अंतिम दिनांक 12/09/2022 (द्पारी 02.30 वा.)

> (डॉ. प्रमोद पाटील) वैदयकिय आरोग्य अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका

> > यावरून प्रापण करावयाची

ि उत्तर पूर्व रेट्वे निहिन् <sub>सूहा</sub>ना क्र. ३२ हिनां<sub>कि</sub>त : १६.०८.२०२२ वेबसाइट : www.ner.indianrailways.gov.in

ई-मेल : cos@ner.railnet.gov.in ई-प्रापण प्रणालीद्वारा निविदांकरिता निमंत्रण

भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने प्रधान मुख्य सामग्री व्यवस्थापक, उत्तर पूर्व रेल्वे, गोरखपूर हे खालील आयटम्सच्या पुरवठ्याकरिता ई-प्रापण प्रणालीद्वारा निविदा मागवीत आहेत. आयटमचे संपूर्ण वर्णन आणि अन्य शर्ती www.ireps.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

भांडाराचे संक्षिप्त वर्णन

क्र.		तारीख		आरक्षित
१	२२२२१४३८	१६.०९.२२	मॅनिफोल्ड माऊन्टिंगकरिता पीओएच किट	
7	२२२२१६२१	१५.०९.२२	डिस्ट्रिब्युटर व्हॉल्व्ह केई II पीकेएसआय	
3	२२२२२०४८		एअर स्प्रिंग ॲसेम्ब्ली	आरडीएसओ
8	२२२२११९७ए	१५.०९.२२	फ्रेश वॉटर टॅंक ४५० लि.	
4	२२२२१७२७ए		एफआरपी बॉडी साइड विण्डो ॲरेन्जमेन्ट	
ξ	३२२१०८०९सी		कमी मेन्टेनन्स लेड ॲसिड	आरडीएसओ
9	२२२११०५८ए	१२.०९.२२	लॅव्हेटरी डोअर कम्प्लीट	आयसीएफ.एमसीएफ.आरसीएफ
۷	२२२२१००४ए		होज कनेक्शन	आरडीएसओ
9	२९२२१०२९		डी.सी. मोटर ॲसेम्ब्ली	आरडीएसओ
१०	२२२२१४२४		ब्रेक पाइप ॲस्सेलेटर व्हॉल्व्ह	
११	२८२२०५४३ए		पेन्ट रिमूव्हर सॉल्व्हन्ट टाइप	
१२	२२२२१३१२		ॲन्टि स्किड व्हॉल्व्ह (डम्प व्हॉल्व्ह)	
१३	३०२२०३७२ए		१२० एएच व्हीआरएलए बॅटरी	आयसीएफ.एमसीएफ.आरसीएफ
१४	२२२२१४४०ए		केबी मेक स्टॉप कॉक पीओएच किट	
१५	२९२२५१६७ए		सिग्नलिंग केबल १२ कोअर	आरडीएसओ
१६	२४२२०१९९		बेरिंग कोअरचा सेट	सीएलडब्ल्यू
१७	२९२२५१६५ए		केबल २४ कोअर	आरडीएसओ
१८	२९२२५१६१ए		सिग्नलिंग केबल १९ कोअर	आरडीएसओ
१९	२४२२१०७३		टॅपकरिता सब किट आयओएच-१	
२०	२२२२१२६४		डम्प व्हॉल्व्ह इ.करिता ओव्हरहाऊलिंग किट	
२१	२२२२१४२५		डिस्क ब्रेक सिलेण्डर इ.करिता पीओएच किट	
२२	२२२२१०६४	२९.०८.२२	विण्डो ग्लास इ.	आयसीएफ.एमसीएफ.आरसीएफ
सीपीआरओ/एस-३७ प्रधान मुख्य सामग्री व्यवस्थापक/गोरखपृ				

# जाहीर सूचना

कोणत्याही प्रज्ञाची सुविधा तकारीबहल मोहा. नं. ०९७९४८४५९५५ सावर एकेए महस्र करा.

''ज्वलनशील वस्तूंसमवेत ट्रेनमधून प्रवास करू नका'

माझे अशील श्रीमती लविना सज्जीद मिथा आणि श्री. सज्जीद अमीरअली मिथा यांच्यासोबत येथे खालील परिशिष्टामध्ये अधिक सविस्तरपणे वर्णन करण्यात आलेल्या मालमत्तेच्या खरेदीसाठी बोलणी करत आहेत आणि त्याचे नामनिर्देश तपासण्याच्या आम्हाला सूचना दिल्या आहेत.

येथे खालील परिशिष्टामध्ये अधिक सविस्तरपणे वर्णन करण्यात आलेल्या मालमत्तेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, अदलाबदल, हस्तांतरण, नियुक्ती, लीझ, सब लीझ, गहाण, भेट, भाडेतत्त्व, लिव्ह आणि लायसन, न्यास, करार, कंत्राट, विभाजन देखभाल, याचिका, डिक्री, कायदेशीर प्रक्रिया, जप्ती किंवा इंजक्शन /स्टे ऑर्डर् ॲिक्वझिशन, रिक्विझिशन, विकास अधिकार, लिस-पेंडेंस, वारस, वारसा हक्क वहिवाट, ताबा, तारण-गहाण, भार, धारणाधिकार, सुविधाधिकार किंवा अन्य कोणत्यार्ह प्रकारे कोणताही हक्क, नामनिर्देश, स्वारस्य, मालमत्ता, बोजा, हरकत दावा किंवा मागणी किंवा दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तींना याद्वारे विनंती करण्यात येत आहे की, त्यासंदर्भात त्यांनी लेखी स्वरूपात समर्थनार्थ असलेल्या कागदपत्रांच्या प्रमाणित साक्षांकित प्रतीसह निम्नस्वाक्षरीकार यांना मुल्ला ॲण्ड मुल्ला ॲण्ड क्रेगी ब्लंट ॲण्ड कॅरोये, ॲडव्होकेट्स ॲण्ड सॉलिसिटर्स, मुल्ला हाऊस, ५१ महात्मा गांधी रोड, फोर्ट मुंबई-४००००१ येथे पाठवावे आणि त्याशिवाय bvp@mullas.net या ई-मेल आयडीवर सदर सूचना प्रसिद्धीपासून १४ दिवसांच्या आत समर्थनार्थ असलेल्या कागदपत्रांच्या प्रमाणित/ साक्षांकित प्रतींसह पाठवावे आणि जर असे न झाल्यास जर असा कोणताही हक्क, नामनिर्देश, स्वारस्य, मालमत्ता, बोजा, हरकत, दावा किंवा मागणी जर असल्यास ते सोडून देण्यात आले आहे, रद्द करण्यात आले असे समजण्यात येईल आणि ते कोणत्याही अर्थाने बंधनकारक राहणार नाही.

## परिशिष्ट जागेचे वर्णन

मलाबार आणि कंबाला हिल विभागामधील धारण केलेला कॅडस्ट्ल सर्व्हे क्र. २/७२२ आणि २ ए/१-७२२, पेडर रोड आणि कार्मिकेल रोड २३, डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग, मुंबई ४०००२६ येथे वसलेल्या **न्यू पूर्णिमा अपार्टमेंट्सच्या बी विंगच्या** तळमजल्यावरील व्यावसायिक दुकान क्र. ००२ जे मोजमाप २८० स्क्वे.फूट समतुल्य २६.०१ स्क्वे. मीटर मालकी तत्त्वावर आहे आणि नमूद सोसायटीद्वारे जारी करण्यात आलेले म्हणजेच न्यू पूर्णिमा अपार्टमेंट्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या भांडवलामधील रे. ५०/- प्रत्येकी दर्शनी मूल्य असलेल्या पाच (५) समभागांसाठी धारण केलेला विशिष्ट क्र. ००३७१ ते ००३७५ (दोन्ही धरून) असे एकूण रु. २५० मूल्य असलेले भाग प्रमाणपत्र क्र. ८१ दिनांकित १४ जानेवारी १९८८ मुल्ला ॲण्ड मुल्ला ॲण्ड क्रेगी ब्लंट ॲण्ड कॅरोये

(भावेश व्ही. पुंजानी)

# TENDER EXTENTION NOTICE Date: 14/08/2022

This extension to the tender of work is given to increase participation from the reputed lift manufacturer companies to receive best quality of work done for society. Bidders who have submitted their bids to the society will be opened and considered along with new bidders. Also gives them liberty to make if/any changes required and submit new tender with tender fee (EMD will be considered if submitted with earlier tender)

Sr. No.	NAME OF THE WORK	(RS)	TENDER FEE	Submission of Tender
1	Supply, Installation, Testing & commissioning of 18 no.08 Passenger Lift by dismantling the existing passenger lift at Spaghetti CHS Ltd, Plot No.22, Sector-15, Kharghar, Navi Mumbai-410210	50,000/-	5,000/-	27.08.2022 Up to 05:00 PM
2	Tender Sale	17th	Aug. To 26th	Aug. 2022
3	Tender Submission Last Date	nder Submission Last Date 27th Aug. 2022 Up to 5 PM.		
4	Tender Opening	28th Aug. 2022		
5	Tender Copy Fees	Rs. 5000/- (Non refundable)		efundable)

applicable tax registration (GST), PAN No. etc.

The tender documents duly completed shall be submitted / delivered in the office of the Spaghetti CHS Ltd, Plot No. 22, Sector-15, Kharghar, Navi Mumbai- 410210 up to 5.00 pm on 27.08.2022. The last date of receipt of tender: 27/8/2022 (up to 5.00 pm) & Date of opening of tender: 28/08/2022. However, mail communication shall be made for opening of sealed financial bid & will be disclosed after scrutiny of Technical bid.

Conditions for the work have been given in the Tender Document.

Society reserves the right to reject any or all the tenders without assigning any reason thereof and also not bound to accept lowest tender. Tenders in which any of the prescribed conditions are not fulfilled or found incomplete in any respect are liable to be rejected. Chairman/Secretary,

Spaghetti CHS Ltd., Kharghar

# राम रत्ना वायर्स लिमिटेड

(CIN: L31300MH1992PLC067802) नोंद कार्यालय: राम रत्ना हाऊस, ओऑसिस कॉम्प्लेक्स, पी. बी. मार्ग,

ईमेल आयडी: investorrelations@rrglobal.com • वेबसाईट: www.rrshramik.com लाभांशाच्या उद्देशासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ- व्हिज्यअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्यात आलेल्या 30 व्या सर्वसाधारण सभेची नोटीस इथे नोटीस दिली जात आहे, की राम रत्ना वायर्स लिमिटेडच्या (द कंपनी) सदस्यांची 30 वी सर्वसाधारण सभा (एजीएम) ब्रुधवार, दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी/इतर ऑडिओ- व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्यात आली असृन त्यात एजीएम आयोजनासाठी प्रसारित केल्या जात असलेल्या एजीएमच्या नोटिशीमध्ये दिल्याप्रमाणे व्यवसायासंबंधी विचार केले जाणार आहेत

बरळी, मुंबई-४०००१३ • दूरध्वनी: +९१-२२-२४९४ ९००९/ २४९२ ४९४४

कॉपीरेट व्यवहार मंत्रालयाने 5 मे 2022 चे परिपत्रक आणि 5 मे 2020 च्या परिपत्रकासह वेळोवेळी जारी केलेले इतर संबंधित परिपत्रक वाचले आहे ("MCA परिपत्रके") व्हीसी/ओएव्हीएम यांच्या प्रत्यक्ष सदस्य उपस्थितीशिवाय एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. पढे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ("SEBI") ने 13 में 2022 च्या परिपत्रकाद्वारे 12 में 2020 च्या परिपत्रकासह वाचले आणि वेळोवेळी जारी केलेल्या इतर संबंधित परिपत्रकांद्वारे (''SEBI परिपत्रके'') संदर्भात शिथिलता मंजूर केली आहे. भागधारकांना वार्षिक अहवालाच्या भौतिक प्रती पाठवणे, त्यानुसार, MCA परिपत्रके, SEBI परिपत्रके आणि कंपनी कायदा, 2013 आणि SEBI (सचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, 2015 च्या संबंधित तरतुर्दीचे पालन करून, कंपनीच्या सदस्यांची AGM VC/OAVM द्वारे

वर नमद केलेल्या परिपत्रकांचे पालन करून एजीएमची नोटीस आणि आर्थिक वर्ष 2021- 22 चा सर्वसमावेशक वार्षिक अहवाल कंपनी/ डिपॉझिटरी सहभागींकडे (डीपी) आणि/किंवा डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेयर ट्रान्सफर एजंटकडे (आरटीए) ज्या सदस्यांनी आपला ई- मेल आयडी नोंदवला आहे, त्यांना कंपनीद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवला जाईल, ते कंपनीच्या संकेतस्थळावर (www.rrshramik.com), बीएसई लिमिटेडवर (www.bseindia.com), नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटरी लिमिटेडवर (www.evoting.nsdl.com) उपलब्ध असेल. एजीएमला उपस्थिती लावण्याची तपशीलवार प्रक्रिया आणि मतदान रिमोट ई- व्होटिंग आणि एजीएममधील ई- व्होटिंग एजीएम नोटिशीमध्ये नमद करण्यात आलेली आहे.

# एजीएममध्ये मतदानाची पद्धत:

कंपनी आपल्या सर्व समभागधारकांना एजीएम नोटिशीमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर मतदान करण्यासाठी दुरस्थ ई- व्होटिंग सुविधा देत आहे. समभागधारकांना कोणत्याही ठरावावरचे त्यांचे मत दुरस्थ ई- व्होटिंग सुविधा एजीएमआँघी किंवा एजीएमदरम्यान ई- व्होटिंग सुविधा वापरून देता येईल. एजीएममधील दूरस्थ ई- व्होटिंग सुविधा किंवा ई- व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या नोटिशीमध्ये देण्यात आलेली

सभासदांनी लक्षात ठेवावे की कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2021-22 साठी रु. 5/- च्या दर्शनी मुल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी लाभांश रु. 5/- ची शिफारस केली आहे, कंपनीने लाभांश भरण्यासाठी सदस्यांचे हक्क निश्चित करण्यासाठी शुक्रवार, 26 ऑगस्ट, 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित

सदस्यांना माहिती असेल की, आयकर कायदा, 1961 ("आयटी कायदा") नुसार, वित्त कायदा, 2020 द्वारे | सुधारित केल्यानुसार, लाभांश उत्पन्न सभासदांच्या हातात करपात्र आहे आणि कंपनीने स्रोतावर कर कपात करणे आवश्यक आहे. (टीडीएस) विहित दरांवर, सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा निवासी दर्जा, कायमस्वरूपी खाते क्रमांक, वर्गवारी IT कायद्यानुसार त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DPs) सोबत पूर्ण करा आणि/किंवा अद्ययावत करा किंवा शेअर्स भौतिक स्वरूपात कंपनी/आरटीए कडे असतील आणि त्यांची आवश्यक कागदपत्रे सबमिट करा. कोणत्याही लागू फायदेशीर कर दराचा दावा करण्यासाठी शुक्रवार, 26 ऑगस्ट, 2022 पर्यंत RTA ला ईमेल: investorsqry@datamaticsbpm.com वर आवश्यक घोषणांची तपशीलवार प्रक्रिया आणि स्वरूप कंपनीच्या www.rrshramik.com या वेबसाइटवर घोषणा टॅब अंतर्गत उपलब्ध आहेत.

# ईमेल अड्रेसची नोंदणी / बँक तपशील अद्ययावत करणे:

कंपनीच्या ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही आणि/किंवा लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे बँक खाते अद्ययावत केले आहे त्यांना खालील सूचनांचे पालन करण्याची विनंती केली

 भौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सभासद तुमचा तपशील कंपनीच्या RTA मध्ये नोंदणीकृत/ अपडेट करून विहित फॉर्म ISR-1 ई-मेल: investorsqry@datamaticsbpm.com वर सबमिट

2. डिमॅट स्वरुपात शेयर्स असलेल्या सदस्यांनी कृपया त्यांचा ईमेल अड्रेस डिपॉझिटरी सहभागीकडे investorsqry@datamaticsbpm.com या ईमेलवर तुमचे तपशील उदा. - आपले नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाइल क्रमांक पाठवून आपला ईमेल अड्रेस तात्पुरता नोंदवता येईल आणि एजीएमची नोटीस व आर्थिक वर्ष 2021- 22 चा कंपनीचा आर्थिक अहवाल मिळवता येईल. याविषयी कोणत्याही प्रकारचे प्रश्न असल्यास समभागधारकाला आरटीएकडे investorsqry@datamaticsbpm.com वर ईमेल पाठवता येईल.

राम रत्ना वायर्स लिमिटेड करीता,

स्थळ: मुबई दिनांक: १७ ऑगस्ट, २०२२ (कंपनी सचिव)

कोटक महिन्द्रा बँक लिमिटेड 👯 🖫 विवि गोंदणीकत कार्यालय : २७ बीकेसी, सी २७, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, शाखा कार्यालय : झोन-२, न्याती युनिट्री, ४था मजला, येखडा, पुणे नगर हायवे, पुणे-४११ ००६

स्था हार <sub>मालम</sub> से हुग हिस्तीक हिंग हिस्तो <sub>म</sub>हाना सुरक्षा ित ( म् बजावणी) नियम, २००२च्या नियम ८(६) यासह वाच् ल्या नियम ८(५) नंतर्गत विच

मत्तेची सुरक्षितता व पुनर्रचना ाणि सुरक्षा ित ायदा, २००२ची म बजावणी तर्गत स्थावर मा मत्तेच याद्वारा मि जनतेस णि विशेष न ऋणो व मारांना सूचना ण्यात येते ी, टक मिंद्रा बँक लि.च्या ('एमव एल') सुरक्षित धन डे गाण से ल्या/ गाणवट से ल्या या ही वर्णि ल्या स्थावर मा मतेचा तावा 'सिटी ायनान्शियल ऱ्युमर ायनान्स मिटेड' ारा तिच्या नाव से ल्या ऋणांच्या भि स्तां नाच्या नुसार १९.०७.२०२२ र जी 'एमव एल'च्या प्राधि त धि रांद्वारा घेण्यात हो हे, से र मा मतेची विशे श्री. रिक हिं। न व श्रमती हिया ताना यांच्या ल 'ऐपनव एल', सरक्षित धन ची णी से लें में निक १२४४४०७१ व १२४४४०९५ नेपात वस पर्यंत पर ल एवं सुरक्षित धन ची णी स ले, ां ति क्र. १२४४४०७१ व १२४४४०९५ तर्गत वसु पर्यंत पु ल ए व्याजासह १६.०८.२०२२ पा प्रमाण रु. १,३१,२७,३७६/- ( पये का का ति वस्तारासह २६.०९.२०२२ पा प्रमाण रु. १,३१,२७,३७६/- ( पये का ति वस्तारासह २६.०९.२०२२ पा ति दु १२.०० व दु. ०१.०० परमान 'जसे हि जेथे हि', 'जसे हि जे ही हि' णि 'जे ही हि तेथे हि' या तत्त्वावर प्रणात येणार हो स्मान कि कि स्वाप्त का तत्त्वावर प्रणात येणार हो स्मान कि स्वाप्त के स्वा ्राहे' या तत्त्वावर रण्यात येणार ्राहे. **राह्म व िमत रु.** १,२५,००,०००/-(, पये एक कटी पंचव स<sub>का</sub>र ्रक्त) सेल ाणि **सारा रहे महेव रु. १२,५०,०००/-** (, पये बारा ाख पन्नास, जार क्त) सेल. इर े वायस च्या सा र रणा, रिता शेवटची तार ख २३.०९.२०२२ र जी सायं. ०६.०० वा. (भाप्रवे) ाहे. मा मत्तेचे वर्णन: पुद ल मा मत्तेचे सर्व ं ड व तु हे : धारण के ा म ॉट सी.टी.एस. नं. १९०७५, १९०७७/२ येथे स्थित- ज गिर र म नी, रेल्वे स्टेशन, व रंगावाद, म जमापाचा १४८ चौ.मी. व १८६.७ चौ.मी. मा मत् पुः प्रमाणे समितः सद्यएस नं. १९०७५ः पूर्वः र ड, पश्चिमः गव्ह. प्रेस, क्षिणः न्यू पंजाब ॉटेल, तर संदर्भ नं. १९०७५. सुरक्षित मत्तेच्या विम चने, रिता उप, ब्ध वे, ते, विद्याच्या , म १३च्या प टेन्स, म ८च्य तरतुदः हे ऋणा चे लक्ष वेधत ानत. ाम जनतेने ाणि विशेषः न ऋणा नी हपया गर्द घ्यावी ी, ा सेल त्या णत्या । रिणास्तव निर्धारित ो । ि व यशस्वी र यास सुरक्षित धन च्या स्वेन धि रिवर जिल्ला रात्रा रारा वि मार् त सुरक्षित तिर्चा मे वजावणी रत् ल. वि । तर्गत मत्तेसंबंधित जिल्ला रेप र्जा विश्व मार् त बाबत ब ा र संपर्क साधू शे लः श्री. स दिंह च्या (+९१ ८४४८२६४५१५), श्री. पं ा राय (+९१ ७७६८००३५६७), श्री. वि स सिंह राज्य र १९९००३८००३८) वि विचया मुलिस सुर्वी व

(+९१ ८६६९१८९०४८) व श्री. प्रांद घागरे (+९१ ७२०८०७२४३३). वि चिया सविस्तर शर्ती ्रदं रिता, क पया कोट क मिता बँकेच्या वेबसाइटवर म णजेच www.kotak.com यावर तरतूद के उल https://www.kotak.com/en/bank-auctions.html लिंक पा वी आणि/ https://bankauctions.in/ या वेबसाइद्धा भेट द्यावी. स्थळ : बोरंगाबाद, तार ख : १८.०८.२०२२

प्राधि, त अधि, ारी, कोट क महिंदा बँक हि मि

## Sahakar Shiromani Vasantrao Kale S.S.K.Ltd; Post-Bhalwani, Tal-Pandharpur, Dist-Solapur (M.S.)

## Ph. 02186-247255/ 56, Fax. 02186-247297, E-mail:- mdcssklppr@gmail.com

TENDER NOTICE FOR EXPORT OF EXPORT / RAW SUGAR Sealed Tender are invited for export of White/Raw Sugar under OGL

A CONTRACTOR	specification as be	form the authorized sugar exporters /broker. slow
1	White Sugar	20000 MT Season 2022-2023
2	ICUMSA	Below 100 by Method NO-10
3	Raw SUGAR	10000 MT Season 2022-2023
4	ICUMSA	As par requirement of exporter
5	Rate	To be quoted Ex-Factory
6	Deposit	Rs.5000/-Per MT
7	Payment	Before Delivery by RTGS
8	Inspection	To be buyers account
6 7	Deposit Payment	Rs.5000/-Per MT Before Delivery by RTGS

50 kg P.P. Bags

Any subsidy announced by state & central

Gov. Will be on account of sugar factory.

Ex- karkhana

The Sugar Exporters are requested to offer sealed Tender Sugar rates Ex. Gate (Excluding Taxes & Duties ) per M.T. Submit the tender on or before 23/08/2022 At 3:00 PM. Factory side by E-mail / post and by hand. The other terms and conditions will be explained at the time of negotiation. The Sugar sale committee reserves the right to accept or reject the Tender without assigning any reason

Zunjar Asabe Managing Director

Packing

Delivery

Subsidy

Rajendra Shinde Vice Chairman

Kalyanrao Kale Chairman

# रेस्टॉरंट ब्रॅंड्स एशिया लिमिटेड (भूतपूर्व बर्गर किंग इंडिया लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन: L55204MH2013FLC249986

**नोंदणीकृत कार्यालय:** युनिट क्र. १००३ ते १००७, १०वा मजला, मित्तल कमर्शिया आसन पाडा रोड, चिमतपाडा, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९ संकेतस्थळ: www.burgerking.in | दू.: +९१ २२ ७१९३ ३००० ई-मेल: investor@burgerking.in

९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा संबंधीत माहिती

व्हीडीयो कॉन्फरन्सींग/अन्य ऑडीयो व्हीज्युअल साधनांद्वारे वार्षिक सर्वसाधारण

रेस्टॉरंट ब्रॅंड्स एशिया लिमिटेंडच्या ('कंपनी') सभासदांची नववी (९वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी ४:०० वाजता (भारतीय वेळ) व्हीडीयो कॉन्फरन्सींग ('व्हीसी') किंवा अन्य ऑडीयो व्हीज्यूअल साधनांद्वारे ('ओएव्हीएम') एजीएमची माहिती देण्यासाठी परिचालित एजीएमच्या सूचनेमध्ये निर्धारित कामकाजाच्या निष्पादनासाठी होईल

व्हीसी किंवा ओएव्हीएम मार्फत एजीएम आयोजित करण्यात येईल आणि ती कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे वितरीत ५ मे, २०२२ दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२२, १४ डिसेंबर, २०२१ दिनांकित परिपत्रक क्र. २१/२०२१, १३ जानेवारी, २०२१ दिनांकित परिपत्रक क्र. ०२/२०२१, ५ मे, २०२० दिनांकित परिपत्रक क्र. २०/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित परिपत्रक क्र. १७/२०२० आणि ८ एप्रिल, २०२० दिनांकित परिपत्रक क्र. १४/२०२० ('एमसीए परिपत्रक') सहवाचित कंपनी कायदा, २०१३ अनुसार असेल.

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०२ अंतर्गत स्पष्टीकर्णात्मक निवेदनासह एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१–२२, ज्यांचे ई–मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट ('आरटीए')/डिपॉजिटरी पार्टीसीपंट्स ('डीपी') कडे नोंदविले आहेत त्या कंपनीच्या सभासदांना इलेक्टॉनिक साधनादारे पाठविण्यात येईल.

# संकेस्थळावर प्रसार :

एजीएमची सूचना आणि स्पष्टीकर्णात्मक निवेदन समाविष्ट अन्य गोष्टींसोबत, कंपनीच्या वार्षिक अहवाल २०२१-२२ ची इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी संकेतस्थळ www.burgerking.in येथे, स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळांवर अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ('एलआयआयपीएल') चे संकेतस्थळ https://instavote.linkintime.co.in वरही उपलब्ध होईल.

ई-मेल पत्ते नोंदण्याची पध्दत :

ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदविले नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते

डीमॅट भागधारक	संबंधीत डीपीकडे डिमेंट स्वरूपामध्ये भाग धारणेच्या संबंधात भागधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते, डीपीद्वारे विहित खालीत प्रक्रियेद्वारे नोंदणीकृत करावेत.
भौतिक भागधारक	नाव, फोलीयो क्रमांक पॅनची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत सभासदाचे नाव असलेला रद्द केलेला धनादेश आणि शेअ प्रमाणपत्राच्या भौतिक प्रतिसोबत एलआयआयपीएल यांन mt.helpdesk@linkintime.co.in. येथे विनंतीचा ई-मेर पाठवा.
वेब-पोर्टल तात्पूर्वी नोंदणी (डीमॅट आणि भौतिक भागधारकांसाठी)	तुमचे ई-मेल पत्ते नोंदणी करण्यासाठी लिंक https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html व क्लिक करा. सभासद ई-मेल पत्ता नोंदणीच्या संदर्भातीत सूचनांसाठी कंपनीच्या संकेतस्थळ अर्थार

मतदान करण्याची पध्दत :

कंपनीच्या एजीएममध्ये कामकाज निष्पादनाच्या संबंधात त्यांच्या भागधारकांना एजीएमपूर्वी दुरस्थ ई–मतदानमार्फत आणि एजीएम दरम्यान ई–मतदान सुविधा प्रस्तुत करीत आहे आणि या कारणासाठी, कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान सुविधेसाठी एलआयआयपीएलची नियुक्ति केली आहे.

www.burgerking.in वरही संपर्क करू शकतील

कंपनी/आरटीए/डीपीकडे ई-मेल आयडी नोंदविलेला असल्यास

ई–मतदान संबंधीत सविस्तर प्रक्रिया नोंदणीकृत ई-मेल पत्यावर पाठविण्यात येईल आणि एंजीएम सूचनेमध्येही उपलब्ध होईल

ई-मतदान संबंधीत सविस्तर प्रक्रिया एजीएम भौतिक प्रारूपामध्ये भागधारणा केलेली सूचनेमध्ये उपलब्ध होईल. असल्यास किंवा कंपनी/आरटीए/ डीपीकडे ई-मेल आयडी नोंदविलेला

ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ दिनांक म्हणजेच **बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२** रोजी कंपनीच्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये अभिलेखित आहे, केवळ तीच व्यक्ती दरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये मतदानमार्फत, ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यासाठी पात्र

(भुतपूर्व बर्गर किंग इंडिया लिमिटेड म्हणून ज्ञात)

मधुलीका रावत कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

सीआयएन नं.: एल६३०००एमएच१९८८पीएलसी०४८५०० **नोंदणीकृत कार्यालय :** डी ३०१-३०५, लेव्हल ३, टॉवर II, सीवुड्स ग्रॅण्ड सेन्ट्रल, प्लॉट नं. आर१, सेक्टर ४०, नेरुळ नोड, नवी मुंबई, महाराष्ट्र- ४००७०६, भारत. फोन: ०२२-६८११०३०० फॅक्स: ०२२-६८११०३३३ इमेल: investor.ssll@transworld.com

वेबसाइट: https://www.transworld.com/ shreyas-shipping-and-logistics.html **3४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)** 

याद्वारे सूचना देण्यात येते की सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस रेग्युलेशन्स, २०१५, १२ मे २०२० दिनांकित सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडीआय/ सीआयआर/पी/२०२०/७९ आणि १५ जानेवारी २०२१ दिनांकित सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११, १३ मे२०२२ दिनांकित सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/ २०२२/६२ यांचे अनुपालन करताना आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सामान्य परिपत्रक क्र. १४, २०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१ व २१/२०२१ अनुक्रमे दिनांकित ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१ आणि ०५ मे २०२२ अनुसार व्हिडीओ कॉन्फरिन्संग (व्हीसी) व अदर ऑडीओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून एजीएम बोलविणाऱ्या, १० ऑगस्ट २०२२ दिनांकित सूचनेमध्ये मांडलेले व्यवहार करण्याकरिता बुधवार, २१ सप्टेंबर २०२२ रोजी (भारतीय प्रमाण वेळेनुसार) सकाळी ११ वाजता श्रेयस शिपिंग ॲण्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड ('कंपनी')च्या सदस्यांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल आणि कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम)च्या कलम् १०२ अन्वये विवरणासह सामान्य व विशेष व्यवहार अंतर्भूत असलेली एजीएमची माहिती देणारी सूचना, कंपनीकडे, रजिस्ट्रार ॲण्ड शेअर ट्रान्स्फर एजन्टकडे किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे (डीपी) ज्यांचे र्ड-मेल आयडीज नोंदविले आहेत अशा भागधारकांना पाठविण्यात येईल. कंपनीच्या वार्षिक अहवालार्च ई-प्रत कंपनीच्या वेबसाइटवर https://www.transworld.com/ shreyas-shipping-andlogistics.html मध्ये आणि आरटीएच्या https://instavote.linkintime.co.in मध्ये आणि कंपनीच्या प्रतिभूती जेथे सूचिबद्ध आहेत अशा स्टॉक एक्स्चेंजिसच्या वेबसाइटवर म्हणजेच https://www.nseindia.com व https://www.bseindia.com मध्ये सुद्धा उपलब्ध राहील.

ज्यांनी कंपनीकडे/डीपीकडे आपला ईमेल आयडी नोंदविला नाही अशा, वास्तविक/इलेक्ट्रॉनिक प्रकारात भागधारण करणाऱ्या सदस्यांनी खालील पद्धतीचा अवलंब करून तो नोंदवावाः १. डिमॅट प्रकारात भागधारण करणारे सदस्य त्यांच्या आपापल्या डिपॉझिटरींशी संपर्क साधुन आपला

ईमेल आयडी नोंदवून घेऊ शकतात.

२. वास्तविक रुपात भाग धारण करणाऱ्या सदस्यांनी https://web.linkintime.co.in/kycdownloads.hyml मध्ये वेबसाइटवर उपलब्ध कंपनीचे रजिस्ट्रार ॲण्ड शेअर ट्रान्स्फर एजन्ट मेसर्स लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडील विहित प्रपत्र आयएसआर-१ व अन्य संबंधित प्रपत्रात तपशील अद्ययावत करून/ नोंदवून अथवा ई-मेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, पॅन किंवा आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत आणि भाग प्रमाणपत्राची प्रत जोडलेल्या विनंतीपत्राच्या स्वाक्षरीकृत स्कॅन केलेल्या प्रतीसोबत ईमेल रिकेस्ट rnt.helpdesk@linkintime.co.in/ enotices@linkintime.co.in वर पाठवून आपला ईमेल आयडी नोंदवावा.

३. लिंक https://linkintime.co.in/ emailreg/ email\_register.html वर क्लिक करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वार्षिक अहवाल मिळविण्यासाठी आपला ईमेल आयडी तात्पुरता नोंदविण्याची सुविधासुद्धा कंपनीने पुरविली आहे.

एजीएम नोटिशीत नमूद केल्याप्रमाणे सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिकरीत्या आपले मत सदस्यांना नोंदविता यावे यासाठी कंपनी, दूरस्थ ई-मतदान सुविधा (ई-मतदान) पुरवीत आहे. कट-ऑफ डेट म्हणजेच १४ सप्टेंबर २०२२ रोजीनुसार सदस्यांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरींनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्याचे नाव नमूद असेल अशी व्यक्ती दूरस्थ मतदानास किंवा सभेत ई-मतदान करण्यास अधिकारपात्र राहील. ई-मतदानासाठी सूचनांचे तपशील एजीएम नोटीशीत दिले आहेत जी विहित पद्धतीने पाठविण्यात येईल. दूरस्थ ई-मतदान कालावधी, रविवार, १८ सप्टेंबर २०२२ रोजी (भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजता) सुरू होईल आणि मंगळवार, २० सप्टेंबर २०२२ रोजी (भारतीय प्रमाण

वेळेनुसार सायं. ५ वाजता) संपेल. उक्त तारीख व वेळेनंतर ई-मतदान करता येणार नाही.

नोटीस/ वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर ज्यांनी कंपनीचे भाग संपादन केले असतील आणि कट-ऑफ डेट रोजीनुसार असे भागधारण करीत असतील अशा व्यक्तीने ई-मतदानासाठी किंवा एजीएममध्ये ई-मतदान करण्यासाठी लॉगईन आयडी व पासवर्ड मिळविण्याकरिता विनंती enotices@linkintime.co.in मध्ये पाठवावी. ई-मतदानाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावल्यानंतरसुद्धा सदस्य एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात परंतु सभेत पुन्हा मतदान करण्यास ते अधिकारपात्र राहणार नाहीत. दूरस्थ ई-मतदानद्वारा ज्यांनी मतदान केले नसेल अशा सदस्यांना सभेमध्ये मतदान करता येईल आणि सदस्यांना सभेत मतदान करता यावे यासाठी कंपनी ई-मतदान सुविधा पुरवील. फायनान्स ॲक्ट, २०२० अन्वये, १ एप्रिल २०२० पासून प्रभावाने लाभांशाचे उत्पन्न सदस्यांच्या हातात करपात्र आहे आणि आयकर अधिनियम, १९६१ (''आयकर अधिनियम'') मध्ये विहित केलेल्या दरांनी, सदस्यांना प्रदान केलेल्या लाभांशातून कंपनीने स्रोतातून कर वजात ('टीडीएस') केली पाहिजे. सामान्यतः टीडीएस आवश्यकतांचे अनुपालन करता यावे यासाठी, सदस्याने कृपया आपले निवासविषयक स्टेटस, स्थायी खाते क्रमांक, आयटी ॲक्टनुसार प्रवर्ग आपल्या डीपींकडे नोंदवावा आणि/अथवा अद्ययावत करावा किंवा भाग जर वास्तविक रुपात धारण केले असतील तर ई-मेलच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे सादर करून अथवा https://web.linkintime.co.in/formsreg/submission-ofform-15g-15h.html वर कागदपत्रे अपलोड करून कंपनीकडे/ रजिस्ट्रारकडे नोंदवावे आणि/ अथवा अद्ययावत करावे. एजीएममध्ये संमत झाल्यास, वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता अंतिम लाभांशासाठी सदस्यांची अधिकारपात्रता निश्चित करण्याकरिता 'रेकॉर्ड डेट' म्हणून कंपनीने बुधवार, १४

सप्टेंबर २०२२ ही तारीख निश्चित केली आहे. याद्वारे अशीही सूचना देण्यात येते की त्याखाली केलेल्या नियमांसोबत वाचावयाच्या अधिनियमाच्या कलम ९१ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या विनियम ४२ नुसार, एजीएमच्या प्रयोजनार्थ कंपनीची सदस्यांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके, गुरुवार १५ सप्टेंबर २०२२पासून बुधवार, २१ सप्टेंबर २०२२

पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील. एजीएमपूर्वी किंवा दरम्यान सहाय्याची गरज असलेल्या सदस्यांनी enotices@linkintime.co.in किंवा <u>instameet@linkintime.co.in</u>/ हेल्पडेस्क : ०२२ ४९१८६०००/ ४९१८६१७५ वर लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी संपर्क साधावा.

संचालक मंडळाच्या आदेशावरु श्रेयस शिपिंग ॲण्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड करित

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी (आयईपीएफ प्रयोजनार्थ नोडल ऑफिसर)

स्थळ: नवी मुंबई **दिनांक :** १७ ऑगस्ट, २०२२

१७ ऑगस्ट २०२२ रोजी दिनांकित

दिनांक : 17 ऑगस्ट 2022

ठिकाण : मुंबई

रेस्टॉरंट ब्रॅंड्स एशिया लिमिटेड करीता